

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम याकरिता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेतर्गत (TSP) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (२२१० F७३८).

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र. क्र. ०५ / कार्यासन. ०६**  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: - १५ फेब्रुवारी, २०१८.

**वाचा :-**

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७.
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.९४ / अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७.
- ४) केंद्र शासन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, यांचे क्र.G-27017-33/2017-NHM -F/2, दिनांक २-११-२०१७.
- ५) केंद्र शासन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, यांचे क्र.G-27017-33/2017-NHM -F/3, दिनांक ०२-११-२०१७.
- ६) केंद्र शासन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, यांचे क्र.G-27017-33/2017-NHM -F/4, दिनांक ०२-११-२०१७.
- ७) आ.वि. वि, शासन निर्णय, समक्रमांक दि.२४.१०.२०१७.
- ८) सार्वजनिक आरोग्य विभागाची नस्ती क्र.एनआरएचएम -२०१७/प्र.क्र.५३४ / आ- ७.

**शासन निर्णय-**

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-५ मधील २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०१-नागरी आरोग्य सेवा-विषमचिकित्सा, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, ०१-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०४) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (केंद्र हिस्सा), ( २२१० F७३८ ), ३१ -सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या शिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षाकरिता रु. १२२४३.४२ लाख निधी अर्थसंकल्पित आहे.

केंद्र शासनाने या योजनेखाली त्यांच्या वरील संदर्भ क्र. (४) (५) व (६) मधील पत्रान्वये अनुक्रमे रु.१८१०.०० लक्ष, रु. ३२३७.०० लक्ष आणि रु. ३६०.०० लक्ष असे एकुण रु. ५४०७.०० लाख इतका निधी आदिवासी उपयोजना घटकाखाली राज्य शासनास वितरीत केलेला आहे. संदर्भ क्र. ८ मधील नस्तीत सदर केंद्र सहाय्य राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा असल्याचे वित्त विभागाने प्रमाणित केले

आहे. सबब, केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम याकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत ( TSP) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा (०१) (०४) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (२२१० F७३८ ), ३१- सहायक अनुदाने ( वेतनेतर ) याखाली एकूण **रु.५४०७.०० लक्ष ( अक्षरी रुपये चोपन्न कोटी सात लाख फक्त ) इतका निधी** सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पित निधीमधून या योजनेचे नियंत्रक अधिकारी तथा प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. प्रकरणी नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्राकरिता (TSP) उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर (OTSP) केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या **वाचा** क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. ४८० /अर्थोपाय, दि. ०४-१२-२०१७ अन्वये दिलेल्या मंजूरीस अधिन राहून निर्गमित करण्यात येत असून वरील शासन निर्णयातील अटींची पूर्तता होत असल्याची सार्वजनिक आरोग्य विभागाने खात्री करावी.

६ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२१५१११२२९२०२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( रविंद्र दि. औटे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ३) आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ४) संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
- ५) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ७) विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
- ८) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १०) वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ११) सार्वजनिक आरोग्य विभाग (आरोग्य-७), मंत्रालय, मुंबई
- १२) कार्यासन अधिकारी (का. ८ ), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.